



GROWING TOGETHER

BIL/SE/2021-2022

9th August, 2021

To,

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers

Dalal Street

Mumbai – 400 001

Scrip Code: 502355

Dear Sir/Madam,

National Stock Exchange of India Ltd

5th Floor, Exchange Plaza

Bandra Kurla Complex

Bandra (E), Mumbai 400 051

Trading Symbol: BALKRISIND

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper advertisement of the Unaudited Financial Results of the Company for quarter ended 30.06.2021, approved at the Board Meeting held on Friday, the 6th August, 2021, published in the Newspapers viz Business Standard and Sakal on Saturday, 7th August, 2021.

You are requested to take note of the same.

Thanking you,

Yours faithfully,

For **Balkrishna Industries Limited**

Sd/-

Vipul Shah

Director & Company Secretary

DIN: 05199526

Encl: As Above

Balkrishna Industries Ltd.

CIN No.: L99999MH1961PLC012185

Corporate Office : BKT House, C / 15, Trade World, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013, India.

Tel: +91 22 6666 3800 Fax: +91 22 6666 3898/99 www.bkt-tires.com

Registered Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad – 431 136, Maharashtra, India

NOTICE
 NOTICE TO SHAREHOLDERS U/S 124 OF THE COMPANIES ACT, 2013
 TRANSFER OF UNCLAIMED DIVIDEND / SHARES TO IEPF FUND/IEPF
 SUSPENSE ACCOUNT FOR SHAREHOLDERS WHEREIN INTERIM DIVIDEND IS
 UNCLAIMED FOR THE YEAR 2014-15
 It is noticed from the records that certain shareholders have not encashed their Interim dividend for the year 2014-15 and the same is unclaimed for seven consecutive years. Details of such shareholders are displayed on the website of the Company (<http://hil.in/investors/unclaimed-dividend>).

In pursuance to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013, read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, that all the equity shares in respect of which dividends are not claimed or encashed by the shareholders for the seven consecutive years have to be transferred by the Company to the INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF) or IEPF SUSPENSE ACCOUNT established by the Central Government. Accordingly, the shares, wherein the dividend(s) remains unclaimed for a period of seven consecutive years, will be transferred to IEPF or IEPF Suspense Account, if the same is not claimed on or before September 30, 2021 for Interim Dividend.

- The Company has already sent individual communication to the latest available addresses of the Shareholders, whose dividends for Interim are lying unclaimed since financial year 2014-15 till 2021-22 being unclaimed for seven consecutive years, advising them to claim their dividends expeditiously. To claim the shares and unclaimed dividend amount(s) before it is credited to IEPF or IEPF Suspense Account, shareholders may forward to RTA a written undertaking alongwith the following documents on or before September 30, 2021 for Interim for the year 2014-15.
- Duly signed Letter of Undertaking for claiming the Shares (ensure to mention Folio No./ DP ID - Client ID) [format available at <http://hil.in/investors/unclaimed-dividend>]
 - Bank Mandate Form [format available at <http://hil.in/investors/unclaimed-dividend>]
 - Self-attested copy of PAN Card.
 - Self-attested copy of Residence Proof, (viz. Voters ID/ AADHAR Card / Passport/Driving License)
 - Cancelled Blank Cheque of your bank account.
 - Signature attestation letter from Bank Manager with SEAL of the Bank and Employee ID of attesting authority.
- For further information/clarifications, in respect of unclaimed dividends, change of address and issue of duplicate share certificates and transmission cases please contact the undersigned or RTA.

Notes:
 1) If we do not receive the documents for claiming on or before September 30, 2021 for Interim Dividend the shares in respect of which the dividend is unclaimed / unclaimed will be transferred to IEPF Fund / IEPF Suspense Account and no claim shall be against the company in respect of the shares and dividends thereof credited to the account of IEPF authority. The shareholders has to follow the procedure provided under IEPF Rules to claim the shares.
 2) If we do not receive your claim for Interim Dividend on or before September 30, 2021, the same will be transferred to IEPF Fund.
 3) Further also note that Company has transferred the unclaimed dividend and the shares, wherein the dividend is unclaimed for a period of consecutive seven years for the Final Dividend Account 2012-13 to IEPF Suspense Account, as per the provisions of Section 124 of the Companies Act, 2013.
 4) Pursuant to Finance Act 2020, dividend income will be taxable in the hands of shareholders w.e.f. April 1, 2020 and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates. For the prescribed rates for various categories, the shareholders are requested to refer to the Finance Act, 2020 and amendments thereof. The shareholders are requested to update their PAN with the Company/ RTA (in case of shares held in physical mode) and depositories (in case of shares held in demat mode).
 5) Shareholder are requested to update their Email ID with RTA (for physical holding) and Depository Participants (for DMAT Holding) to receive all communications electronically from the company

Correspondence Address
 HIL LIMITED
 Kind Attn: Mahesh Thakar/Vanaja
 7th Floor, SLN Terminus, Gachibowli,
 Near Botanical Gardens,
 Hyderabad 500032 Telangana, India
 Tel: 91 40 68249000

Venture Capital & Corporate Investments Private Limited
 12-10-167, Bharat Nagar,
 Hyderabad-500018, Telangana, India.
 Tel: 91-40-23818471/476
 Fax 91-40-23868024

For HIL Limited
 Mahesh Thakar
 (Company Secretary &
 Head Legal)

Place: Hyderabad
 Date: 06.08.2021

HCL INFOSYSTEMS LIMITED

CIN: L72200DL1986PLC023955
 Regd. Off.: 806, Siddharth, 96 Nehru Place, New Delhi 110 019.
 Phone number: +91 120 2520977, 2526518-19; Fax: +91 120 2523791
 Website: www.hclinfosystems.in; Email ID: cosec@hcl.com

Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2021

Sl. No.	Particulars	₹ Lakhs		
		Quarter ended	Quarter ended	Year ended
		30.06.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total income from operations	3,579	11,512	46,602
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	(2,145)	(3,686)	(19,475)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	4,058	(3,686)	(19,475)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items) from continuing operations	4,058	(3,686)	(19,673)
5.	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or Extraordinary items) from discontinued operations	-	-	-
6.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items) from discontinued operations, including disposal	-	-	-
7.	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or Extraordinary items)	4,058	(3,686)	(19,673)
8.	Total comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	4,079	(3,670)	(19,793)
9.	Paid up equity share capital	6,584	6,584	6,584
10.	Reserves (excluding Revaluation Reserve)			(30,591)
11.	Earnings Per Share (of ₹/- each) (for continuing and discontinued operations) -			
Basic :		1.23	(1.12)	(5.98)
Diluted :		1.23	(1.12)	(5.98)

Unaudited Standalone Financial Results for the relevant periods are as follows

PARTICULARS	₹ Lakhs			
	Quarter ended	Quarter ended	Year ended	
	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	1,085	7,488	24,099	
Net Profit / (Loss) for the period before tax and exceptional items	(1,328)	(3,137)	(11,388)	
Net Profit / (Loss) for the period before tax and after exceptional items	4,992	(3,479)	(20,476)	
Profit / (Loss) after tax and after exceptional items	4,992	(3,479)	(20,476)	
Total comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax))	4,992	(3,479)	(20,501)	

Notes :-
 1). After recommendation by the Audit Committee, these results have been approved and taken on record by the Board of Directors at its meeting held on August 06, 2021. The results have been subjected to a limited review by the statutory auditors.
 2). The above is an extract of the detailed format of Quarterly/Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone Quarterly/Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also available at the company's website www.hclinfosystems.in.

By order of the Board
 for HCL Infosystems Limited
 Sd/-
 Kaushik Dutta
 Director

Place : Noida
 Date : August 06, 2021



Balkrishna Industries limited
 CIN NO: L99999MH1961PLC012185
 Regd. Office: B-66, Waluj MIDC, Waluj Industrial Area, Aurangabad 431 136. Tel No.: +91 22 6666 3800, Fax: +91 22 6666 3898
 Email : shares@bkt-tires.com, Website: www.bkt-tires.com

Extract of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June 2021

Particulars	STAND ALONE				CONSOLIDATED			
	QUARTER ENDED		YEAR ENDED		QUARTER ENDED		YEAR ENDED	
	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Total income from operations	181307	174589	92872	575792	180287	175345	94261	578319
Net Profit / (Loss) For the period (before tax, Exceptional items)	48466	49451	16186	153099	48404	50276	17227	155492
Net Profit / (Loss) For the period before tax (after Exceptional items)	48466	49451	16186	153099	48404	50276	17227	155492
Net Profit / (Loss) For the period after tax (after Exceptional items)	33120	37220	12181	115538	33056	37995	13156	117753
Total Comprehensive Income for the period {comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)}	32337	41343	10143	121109	31872	41925	10877	122352
Equity Share Capital	3866	3866	3866	3866	3866	3866	3866	3866
Other Equity (excluding Revaluation Reserve)				596855				596116
Earnings Per Share (Basic & Diluted) (Face value of Rs.2/- each)	17.13	19.25	6.30	59.77	17.10	19.65	6.81	60.91

Notes:
 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on www.nseindia.com and www.bseindia.com and on Company website www.bkt-tires.com

For Balkrishna Industries Limited
 Sd/-
 Arvind Poddar
 (Chairman & Managing Director)
 DIN : 00089844

Date : 6th August, 2021
 Place : Mumbai

NOTICE

DSP MUTUAL FUND

NOTICE is hereby given that DSP Trustee Private Limited, the Trustee to DSP Mutual Fund ('Fund') has approved the distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') Option(s) of the below mentioned scheme(s) of the Fund.

Record Date: August 13, 2021

Name of Scheme(s)	Plan(s)	Option(s)	Quantum of IDCW (₹ per Unit)#	Face Value (₹ per Unit)	NAV as on August 05, 2021 (₹ per unit)
DSP Tax Saver Fund	Regular	IDCW	0.500	10	20.317
DSP Tax Saver Fund	Direct	IDCW	0.500	10	57.392

The per unit rate is same for individual and other category of investors.
 Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus.
Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) of the Fund would fall to the extent of payout and statutory levy, if any.

IDCW amount will be paid to all those Unit Holders/Beneficial Owners whose names appear in the records of the Registrar and Transfer Agent, Computer Age Management Services Limited/statement of Beneficiary Owners maintained by the Depositories under the IDCW Option(s) of the aforesaid Scheme(s) as on the Record Date. The Payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

Unit holders are advised to update change of address / bank details, if any, with depository participant(s) in advance of the Record Date.

Any queries/clarifications in this regard may be addressed to:
DSP Investment Managers Private Limited ("AMC")
 CIN: U74140MH1996PTC099483
 Investment Manager for DSP Mutual Fund
 Mafatal Centre, 10th Floor, Nariman Point, Mumbai 400 021
 Tel. No.: 91-22 66578000, Fax No.: 91-22 66578181
 Toll-free: 1800 208 4499 or 1800 200 4499
 Email ID: service@dspm.com Website: www.dspm.com

Unit holders are requested to update their PAN, KYC, email id, mobile number and nominee details with the AMC as well as check for any unclaimed redemptions or IDCW payments.

Place: Mumbai
 Date: August 07, 2021

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED

Registered Office: Mahindra Towers, 2nd Floor, No. 17/18, Patullos Road, Chennai - 600 002, Tamil Nadu. Tel. No. 044 3504 1000 Fax: 044 3504 7778
 CIN: L55101TN1996PLC036595; Website: www.clubmahindra.com
 Email id: investors@mahindaholidays.com

NOTICE OF THE 25TH ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 25th Annual General Meeting ("AGM") of Mahindra Holidays & Resorts India Limited (hereinafter referred to as the "Company") will be held on Wednesday, September 1, 2021 at 9:00 a.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act"), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and General Circular No. 02/2021 dated January 13, 2021 read with General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, General Circular No. 14/2020 dated April 8, 2020 and General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 respectively issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular dated January 15, 2021 and Circular dated May 12, 2020 issued by SEBI (collectively referred to as "relevant Circulars") and all other applicable laws and circulars issued by MCA and SEBI, to transact the business, as set forth in the Notice of AGM.

Members shall be able to attend the AGM through electronic platform provided by the Company's Registrar and Share Transfer Agent viz. KFIn Technologies Private Limited ("RTA" or "KFintech") by clicking the weblink <https://emeetings.kfintech.com>. The proceedings of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Company at Mahindra Towers, 2nd Floor, No. 17/18, Patullos Road, Chennai - 600 002 which shall be the deemed venue of the AGM. The physical attendance of the Members is not required at the AGM and attendance of the Members through VC/OAVM will be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In compliance with the relevant Circulars and applicable provisions, the Notice of 25th AGM along with the Annual Report 2020-21 which, inter alia, comprises of the Standalone and Consolidated Financial Statements of the Company for the financial year ended March 31, 2021 and Report of the Board of Directors and Auditors have been sent on August 6, 2021 through electronic mode to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Depository Participant(s)/ KFintech and holding shares of the Company as on July 30, 2021. These documents are also available on the Company's website at <https://www.clubmahindra.com>, websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at <https://www.bseindia.com> and National Stock Exchange of India Limited at <https://www.nseindia.com> and also on the website of KFintech at <https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx>.

Pursuant to the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standards on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to offer e-voting facility to its Members to exercise their right to vote at the 25th AGM by electronic means in respect of the businesses to be transacted at the 25th AGM, through the e-voting platform provided by KFintech.

The remote e-voting period commences on Friday, August 27, 2021 (9:00 AM IST) and ends on Tuesday, August 31, 2021 (5:00 PM IST). During this period, Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialised form, as on the cut-off date i.e. Wednesday, August 25, 2021, may cast their votes electronically. A person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purposes only. The remote e-voting module shall be disabled for voting thereafter. Once the vote on resolution(s) is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Wednesday, August 25, 2021. In case a person has become a Member of the Company after dispatch of AGM Notice but on or before the cut-off date for e-voting i.e. Wednesday, August 25, 2021, he/she may obtain the User ID and Password by sending a request at evoting@kfintech.com or call at KFintech's Toll Free Number 18003094001.

The Company shall also provide the facility of e-voting during the AGM which is integrated with the VC/OAVM platform and no separate log-in is required for the same. The e-voting window shall be activated upon instructions of the Chairman during the AGM. Members / Shareholders, attending the AGM through VC and who have not cast their vote on resolutions through remote e-voting shall be eligible to cast their vote through the e-voting system available during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however, they shall not be allowed to cast their vote again during the AGM.

The manner of casting votes through remote e-voting and e-voting during the AGM for Members holding shares in demat mode, physical mode and for Members who have not registered their e-mail addresses is provided in the Notice of AGM. The manner of registering/ updating e-mail address is as under:

- Members holding shares in dematerialised form can get their e-mail ID registered by contacting their respective Depository Participant(s).
 - Members holding shares in physical form may send an e-mail request at the e-mail ID einward.ris@kfintech.com along with signed scanned copy of the request letter providing the e-mail address, mobile number, self-attested copy of PAN Card along with the copy of share certificate.
 - The Company has also enabled the Members to temporarily register their e-mail address upto the AGM by clicking the link <https://ris.kfintech.com/client/services/mobileereg/mobileemailreg.aspx>.
- The Members are requested to carefully read all the Notes set out in the Notice of AGM and in particular, instructions for joining the AGM through VC/ OAVM and manner of casting vote through remote e-voting or e-voting during the AGM. In case of any queries, Members may refer the Help and Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available in the download section of <https://evoting.kfintech.com> or contact Ms. Sheetal Doba - Manager Corporate Registry, KFintech at e-mail ID evoting@kfintech.com or at 040-6716 1509 or call on KFintech's toll free number 18003094001 for any clarifications. Any grievances of the Members may also be addressed to the Company at e-mail ID investors@mahindaholidays.com.

For MAHINDRA HOLIDAYS & RESORTS INDIA LIMITED
 Sd/-
 Dhanraj Mulki
 General Counsel & Company Secretary

Place: Mumbai
 Date: August 6, 2021

quant Mutual Fund
 Registered Office: 6th Floor, Sea Breeze Building, A. M. Road, Prabhadevi, Mumbai - 400 025.
 Tel.: +91 22 6295 5000 E-mail: help.mf@quant.in Website: www.quantmutual.com

NOTICE CUM ADDENDUM NO. 15/2021

CHANGES IN THE SCHEME INFORMATION DOCUMENT AND KEY INFORMATION MEMORANDUM:

Notice is hereby given that the following changes in the schemes of quant mutual fund are being carried out with effect from August 08, 2021:

Modification in Systematic Investment Plan (SIP) Details

There is change in the frequency & Minimum Amounts of Systematic Investment Plan (SIP) for quant Tax Plan (ELSS) as follows:

Particulars	Minimum Amounts
SIP (Systematic Investment Plan) / Micro SIP amount	
- Monthly	₹ 500/-
- Quarterly	₹ 500/-

Proposed Features

Particulars	Minimum Amounts
SIP (Systematic Investment Plan)	
- Weekly (Wednesday of a week)	₹ 500/-
- Fortnightly (Alternate Wednesday of a week)	₹ 500/-
- Monthly	₹ 500/-
- Quarterly	₹ 500/-

Modification in the Load Structure of Schemes:

There is change in the Load Structure of quant Mid Cap Fund, quant Infrastructure Fund and quant Quantamental Fund as follows:

Current Features

Load Structure	Particulars
Exit Load	For redemptions/switch outs (including SIP/STP) within 1 year from the date of allotment of units, irrespective of the amount of investment: 1% If units are redeemed or switched out (including SIP/STP) on or after 1 year from the date of allotment of units, irrespective of the amount of investment : Nil.

Proposed Features

Load Structure	Particulars
Exit Load for quant Mid Cap Fund and quant Infrastructure Fund	For redemptions/switch outs (including SIP/STP) within 3 months from the date of allotment of units, irrespective of the amount of investment: 0.50% If units are redeemed or switched out (including SIP/STP) on or after 3 months from the date of allotment of units, irrespective of the amount of investment: Nil.
Exit Load for quant Quantamental Fund	NIL

All other terms and conditions of Scheme Information Document and Key Information Memorandum of quant Tax Plan (ELSS) of quant Mutual Fund read with other addendums if any remain unchanged. This notice cum addendum will form an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum.

NOTICE CUM ADDENDUM NO. 16/2021

Appointment of Compliance Officer and Company Secretary:

Mr. Sagar Shah has been appointed as the Compliance Officer and Company Secretary of quant Money Managers Limited from the close of business hours of August 03, 2021. Accordingly, the following paragraph is revised under the table 'Information on Key Personnel' in the Statement of Additional Information of quant Mutual Fund:

Name	Age/Qualification	Brief Experience
Mr. Sagar Shah	Age: 27 Qualification: B.Com, CS	Sagar was working with Sharekhan Ltd. As Senior Executive Secretarial and he has good handhold over the SEBI and Secretarial Compliances.

All other terms and conditions of Statement of Additional Information read with other addendums if any remain unchanged. This notice cum addendum will form an integral part of the Statement of Additional Information.

For quant Money Managers Limited
 Sd/-
 Authorised Signatory

Place : Mumbai
 Date : August 03, 2021

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

